

## स्थायी निदेश क्र. ३३

नगरपरिषद हृषीमधील जागांचे विकसन करताना नागरी सुविधा पुरविण्याबाबत

नगरपरिषद हृषीमधील जागांचे विकसन

नगरपरिषद हृषीमधील जागांचे विकसन

नगरपरिषद हृषीमधील जागांचे विकसन

नगरपरिषद हृषीमधील जागांचे विकसन

नगरपरिषद प्रशासन संचालनालाई,

शासकीय परिवहन सेवा इमारत,

३ रा मजला, सर पोच्चांवाला मार्ग, वरळी, मुंबई - ४०० ०३०.

क्र.नपप्रस विकास कामे/२००५/प्र.क्र.३८५/४२

दि. १८ मे २००५

वाचा: १) महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व आयोगिक नगरी अधिनियम १९६५,

२) नगरपरिषदांकरिता आदर्श बांधकाम उपविधी

३) महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६

### प्रस्तावना

नगरपरिषदेच्या हृषीमधील जमिनीचे रहिवास अथवा हतर काऱणांकरीता विकसीत करण्यासाठी उपरोक्त जागेचे रेखांकन मंजुर करण्याचे अधिकार नगरपरिषदेस आहे. जमिनीचे रेखांकन मंजुर झाल्यानंतर जिल्हाधिकारी जमिनीच्या अकृषी वापरासाठी अकृषी परवाना देतात व त्यानंतर जमीनीवर विकास केला जातो.

२. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व आयोगिक नगरी अधिनियम १९६५, मधील कलम ३८३ नुसार आणि आदर्श बांधकाम उपविधी (अ वर्ग नगरपरिषदांसाठी) मधील कलम ३४.३ व आदर्श बांधकाम उपविधी (ब आणि क नगरपरिषदांसाठी) मधील कलम १९.३ नुसार रस्ते आणि मोकळा भुजंड विकसीत करून नियोजन प्राधिकाराकडे म्हणजेच नगरपरिषदेकडे सुरुद करावा असे नमुद करण्यात आले आहे.

३. कायद्याच्या वरील तरतुदीच्या अनुंगाने जमिनीचे रेखांकन मंजुर करताना नगरपरिषदेकडुन तसेच नगर रचना कार्यालयाकडुन खाली नमुद केलेल्या नागरी सुविधा रेखांकन धारकाने पुरविणे आवश्यक असल्याचा अटी घालण्या येतात.

अ) रेखांकीत जमिनीमध्ये आवश्यक असलेल्या लांबीचे रस्ते रेखांकन धारकाने तयार करून घावेत.

ब) रेखांकीत जमिनीमध्ये जल:निस्सारण तसेच गतरांची व्यवस्था रेखांकन धारकाने करून घावी.

क) रेखांकीत जमिनीमध्ये सावंजनिक दिवाबतीची व्यवस्था रेखांकन धारकाने करून घावी.

इ) रेखांकीत जमिनीमधील मोकळा ठेवण्यात आलेला भुजंड विकसीत करून देणे, तसेच त्याला कंपाऊळ वॉल करून देणे.

४. यरीलप्रमाणे तरतुद असुनही नगरपरिषदेकडुन जमिन विकासाची परवानगी मिळाल्यानंतर संर्वधित रेखांकन धारक/ विकासकाकडुन आवश्यक नागरी सुविधा पुरविल्या जात नाहीत. यासंदर्भात काही नगरपरिषदांकडुन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसेच विकासकाकडुन लॉट विकत घेतल्यानंतर लॉटधारक नगरपरिषदेकडुन बांधकाम प्रवाना घेतात व नंतर नगरपरिषदेस उपरोक्त सोपी स्वतःच्या खर्चाने करणे भाग पडते.

५. आवश्यक त्या नागरी सुविधा पुरविण्यासाठी नगरपरिषदाना मोरुचा प्रमाणावर निधी खर्च करावा लागतो. सर्वसाधारणपणे नागरी सुविधांसाठी एका चौरस मीटरला सुमारे २५० रु. ते ५०० रु. इतका खर्च येतो. त्यामुळे इतर विकासकामे करण्यासाठी नगरपरिषदेस निधीची कमतरता जाणवते.

६. यास्त्रविक या संचालनालयाच्या क्र. एमसीएन १५९०/प्र. क्र. १/२, दि. ८ जानेवारी १९९० च्या पत्रात्पर्ये बांधकाम पुण्यत्वाचा दाखला संबंधितांनी घेतल्यावरच त्या इमारतीना नागरी सुविधा पुरवाव्यात तसेच नागरी सुविधाकरीता येणाऱ्या युर्चाची रक्कम संबंधांकडून विकास कराच्या स्वरूपात शिकागवी अशा सुचना देण्यात आलेल्या होत्या.

७. तसेच संचालक, नगरखाना, महाराष्ट्र राज्य यांच्या जावक क्र. म. अ./वि.च./टीपीच्ही.-१ दि. ३५.३२.३९८८ च्या पत्रामध्ये भुखंड विकण्याआधी त्यावरील नागरी सुविधा ह्या जर्मनिनमालकाने करावयाच्या असुन त्या सुविधा त्यामध्ये कराव्यात अथवा त्यासाठी लागणारा खर्च नगरपरिषदेहे सुपूर्द करावा असे महत्त्वे आहे.

#### रेखांकनावर नियमानुसार नियमानुसार आदेश

यरील सर्व बाबी पाहुन नगरपरिषदांनी त्यांचे हड्डीमधील जमिनीवर रेखांकन मंजुर करतेवेळी कोणती कार्यपद्धत अवलंबली पाहीजे यासाठी सर्वांगाने सुचना देणे आवश्यक आहे म्हणून खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे.

अ. जमिनीच्या ज्या क्षेत्रासाठि रेखांकन मंजुर करावयाचे आहे त्यासाठी नगरपरिषदेने सुफुवातीला कृत तात्पुरत्या स्वरूपात (Tentative Permission) रेखांकन मंजुर करावे. तसेच उपरोक्त तात्पुरती परवानगी ही केवळ विकसन करण्यासाठी देण्यात येत असुन त्याचे लॉट करून विकता येणार नाहीत असे सिल तात्पुरत्या रेखांकनावर व परवानगीवर स्पष्टरीत्या टाकावे.

ब. रेखांकनावरकाने रेखांकीत जमिनीवर खाली नमुद केलेल्या किमान नागरी सुविधा करणे आवश्यक असल्याचे बंधनकारक करावे.

अ) रेखांकीत जमिनीमधील अंतर्गत रस्ते जमिनीच्या प्रतवारीनुसार (WBM LEVEL पर्यंत) योग्य त्या दर्जाच्या पायासाह करून देणे.

ब) सर्वचांच्या बाजूला योग्य त्या आकार, उताराची व आवश्यक त्या रचनेची सांडपाण्याची (गटर्स) व्यवस्था करणे.

क) रेखांकीत जमिनीवर आवश्यक तेथे सार्वजनिक विधावतीची व्यवस्था करणे.

इ) याशियाय नगरपरिषदेने नमुद केलेल्या इतर नागरी सुविधा.

क. रेखांकनास तात्पुरती मंजुरी देतांना रेखांकन धारकाने करावयाच्या नागरी सुविधांचा दर्जा नगरपरिषदा स्वतः ज्या गुणवतेनुसार नागरी सुविधा नागरिकांना पुरविते त्या दर्जानुसार देणाराचे बंधन रेखांकन धारकास घालावे.

ड. तात्पुरत्या स्वरूपात मंजुरी देण्यापूर्वी रेखांकीत जमिनीमध्ये याचाया नागरी सुविधांकरीता लागणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक करावे. अंदाजपत्रकानुसार निश्चित झालेल्या रकमेचे बँकेचे हमी पत्र (Bank Guarantee) रेखांकन धारकाकडून (विकसन कालावधीइतक्या कालमध्याद्याचे) नगरपरिषदेने घ्यावे.

इ. विरीलप्रमाणे बँकेचे हमीपत्र देण्यास अडचणीचे असल्यास तेवढ्या किमतीएवढा भुखंड रेखांकनधारकाकडून नरपरिषदेने गहण (mortgage) ठेवावा.

फ. रेखांकनधारकास तात्पुरती परवानगी दिल्यानंतर रेखांकनधारकाकडून नगरपरिषदेने झालील बाबीची पुरता करून घ्यावी.

ग. रेखांकीत जमिनीमध्ये नियमानुसार ठेवण्यात आलेला मोकळा भुखंड आणि रस्ते नगरपरिषदेने स्वतःच्या नावे हस्तातरीत करून घ्यावा.

ह. हस्तातरीत करून घेतांना रेस्टमपेपरवर रेखांकनधारकाकडून हवकसोड प्रमाणपत्र तिळहून घ्यावे.

३. उपरोक्त जागेचा मालमता नोंदवणी उतारा (P.R. CARD) स्वतःच्या नावे करून घ्यावा.

ग. विकसन कालावधी मध्ये जर रेखांकीत जमिनीमध्ये आवश्यक त्या नागरी सुविधा केल्या असतील आणि मोकळा भुखंड व रस्ते हस्तातरीत केले असतील तर बँके चे हमीपत्र अथवा गहण ठेवण्यात आलेला भुखंड रेखांकन धारकास प्रत करावा.

ह. रेखांकनधारकाने रेखांकीत जमिनीमध्ये नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही किंवा मोकळा भुखंड व रस्ते हस्तातरीत केले नाही तर नगरपरिषदेने रेखांकनधारकाने दिलेल्या बँकेचे हमीपत्राचे रेखीकरण

करून आलेल्या रकमेमधून अथवा नगरपरिषदेकडे रेखांकनधारकाच्या गहाण असलेल्या मालमत्तेच्या विलेवाटीमधून येणा-या रकमेमधून नागरीकांना नागरी सुविधा उपलब्ध करून घाव्यात.

क. उपरोक्तबाबींची पुरता रेखांकन धारकाने केल्यानंतर रेखांकनास अंतिम मंजुरी घावी.

ख. रेखांकन धारकाकडून वरील प्रमाणे पुरता झाली नाही तर रेखांकनास दिलेली तात्पुरती परवानगी रद्य करावी. तसेच रेखांकीत जमिनीवर कोणत्याही बांधकामास परवानगी देऊ नये.

ज. रेखांकीत जागेवर जर रेखांकन धारकाने नागरी सुविधा केलेल्या नसतील व नगरपरिषदेच्या परवानगी शिवाय रेखांकनधारकाने प्लॉट करून विकले असतील तर तेथे कराव्या लागणा-या नागरी सुविधांसाठी परिच्छेद क्र.५ येथे नमुद केलेल्या दरानुसार (स्थानिक दर) मध्ये प्लॉट धारकाकडून खर्च वसूल करावास व नंतर बांधकाम परवानगी देण्यात यावी.

८. रेखांकीत जमिनीवर नागरी सुविधांकरीता लागणारा खर्च वर नमुद केलेल्या (ह) किंवा (ज) यामधुनच करावा. याव्यतिरिक्त नगरपरिषदेने स्वतःच्या निधीमधून कोणत्याही परिस्थितीमध्ये खाजगी रेखांकनामध्ये किमान नागरी सुविधा करण्यासाठी खर्च करू नये.

९. वरील सुचनांचे पालन करण्याची जबाबदारी संबंधित मुख्याधिका-यांची राहील. तसेच जिल्हा स्तरावर उपरोक्त बाबीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांची राहील याची नोंद घ्यावी.

१०. तसेच शहरामध्ये अनधिकृत रेखांकने व बांधकामे होणार नाहीत याची विशेष दक्षता मुख्याधिका-यांनी घ्यावी.

११. ही बाब मुख्याधिका-यांनी सभापटलावर मांडून सभागृहाच्या निदर्शनास आणावी आणि सभागृहाच्या कामकाज वृतांतामध्ये त्याची नोंद घ्यावी असे आदेशित करण्यात येत आहे.

(सुनील सोनी )

आयुक्त तथा संचालक

नगरपरिषद प्रशासन संचालनालय